

Blue Star Limited

Band Box House, 4th Floor, 254 D, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India.

T:+91 22 6654 4000 F:+91 22 6654 4001 www.bluestarindia.com

June 6, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai – 400 051

BSE Scrip Code: 500067 NSE Symbol: BLUESTARCO

Dear Sir/Madam,

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund - Newspaper advertisement as required under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations')

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, we hereby enclose copies of the advertisement published in the following newspapers giving Notice of Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF') pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

- a) Financial Express (English All India Edition) issue dated June 6, 2024
- b) Mumbai Lakshadweep (Marathi Mumbai Edition) issue dated June 6, 2024

The copies of the said advertisements are also being made available on the website of the Company at www.bluestarindia.com.

Kindly take the same on record.

Thanking you, Yours faithfully, For **Blue Star Limited**



Rajesh Parte
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

\\172.16.31.16\Legal and Secretarial Documents\\(01\) Blue Star Limited\\2024-25\Investor Cases\\IEPF reminder letters\\Stock Exchange Intimation

FINANCIAL EXPRESS

Airlines roll out up to 70% discounts to tide over lean season

Fares during summer were largely normal against 2023 record

SWARAJ BAGGONKAR Mumbai, June 5

TO BEAT THE lull of the lean season, airlines are offering discounts on fares for travel during the upcoming monsoon season on domestic and international routes.

Vistara, the full-service carrier, announced a four-day sale on June 4 offering one-way

domestic fares starting at ₹1,999 for economy, ₹2,999 for premium economy and ₹9,999 for business class.

There was competition among budget carriers — Air India Express and IndiGo — to woo the fliers as both simultaneously launched a limited period ticket sale last week. While Tata group-controlled

Air India Express advertised fares starting from ₹1,177, IndiGo, the country's largest carrier, announced a sale on both domestic and international flights with all-inclusive fares starting at ₹1,199.

TAKING OFF

Vistara: One-way domestic fares starting at <1,999 for economy, ₹2,999 for ₹9,999 for

Air India, the former flag

bearer but now under the con-

trol of the Tata group, has

launched discounted fares



starting ₹2,449. The full-ser-

vice carrier is also offering up

to 70% off on all domestic

and international routes on

Air India: Discounted fares starting **₹2,449**; up to 70% **off** on all domestic and international routes on its business class

Express: Fares starting from ₹1,177

IndiGo: Allinclusive fares from **₹1.199 on** both domestic and international routes

Akasa Air: 20% off on all flights for travel till September 30

for travel till September 30. There has been a 5-6% drop in number of daily pas-

sengers in June compared to

the previous month with the absolute figure hovering around 408,000.

Unlike the summer of 2023 when the airfares broke records, fares during the summer this year have remained largely normal.

According to Nuvama Institutional Equities, scheduled flights will be up 8% year on year in June, with market leader IndiGo adding 9% more flights. "The new capacity will bound to have an impact on fares. From the early 90s the PLF (passenger load factor) has fallen to mid-80s," said a Mumbai-based analyst. As per data from the min-

istry of civil aviation, the PLF the average occupancy rate per aircraft — has dipped to 81% in the first week of June from nearly 90% recorded in June last year.

Spot fares on key routes are subdued. For instance, a Mumbai to Delhi direct flight is available at ₹4,500, which is lower than the typical ₹5,200-5,500.

Similarly, the cheapest ticket on a Mumbai to Chennai flight is priced at ₹4,600, which is its usual price.

CAPA INDIA AVIATION SUMMIT 2024

SpiceJet targets to raise \$250 mn more

Plans to have an operational fleet of 100 aircraft

ROHIT VAID New Delhi, June 5

SPICEJET PLANS TO raise an additional \$250 million (₹2,000 crore) to increase capacity as well as to clean up its balance sheet, the airline's chairman and managing director, Ajay Singh, said on Wednesday.

Earlier this year, SpiceJet secured an additional ₹316 crore, taking its total funds raised to ₹1,060 crore through a preferential share issue. The additional funds are expected to help the carrier enhance its operational capabilities.

Lately, SpiceJet has been facing headwinds due to lack of funds, leading to the grounding of a number of aircraft and returning some of the leased planes to the lessors.

ON THE RUNWAY

■ The airline looks to increase capacity and clean up its balance sheet



■ Total funds raised now at **₹1,060 cr** via the preferential share issue ■ Plans to

increase capacity via the leasing route - both wet

EVENTS. BUT IT IS DIFFICULT TO KILL THE AIRLINE

AJAY SINGH,

chairman & MD, SpiceJet

FACED

SPICEJET HAS

SIGNIFICANT

BLACK SWAN

Some of its lessors have dragged the airline to court for non-payment of lease rentals.

Speaking at the CAPA India Aviation Summit 2024, Singh said that SpiceJet has to increase its capacity as the airline is in a similar situation as it was in 2014.

He said that it is very diffi-

cult to kill SpiceJet and it's time for the airline to grow again.

According to Singh, Spice-Jet plans to increase capacity via the leasing route. He said that the airline will go in for both wet and dry leases.

He said that the airline plans to clean up its balance sheets over the next two quarters.

the A320neo planes. The overall plan is to over-

Furthermore, he cited that

Air India to start retrofitting over 100 jets in 2025

its business class.

Akasa Air, one of India's

newest national airlines, is

offering 20% off on all flights

ROHIT VAID New Delhi, June 5

AIR INDIAIS likely to start retrofitting more than 100 aircraft in 2025, CEO Campbell Wilson said on Wednesday. According to him, 40 of these 100 aircraft are going to be wide-body planes.

Besides, he said that the airline has procured around 25,000 seats, which will be installed in the aircraft.

Speaking at the CAPA India Aviation Summit 2024, Wilson said that Air India's fleet will be fitted with new seats by mid-2026. Notably, the retrofit programme is a significant step in Air India's transformation journey, under which it aims to provide an enhanced onboard ambience to its passengers.

The airline had announced it would spend \$400 million refurbishing its Boeing 777 and 787 widebody aircraft, as well as

haul these aircraft with new seats, modern inflight entertainment systems, new upholstery, and the possible addition of premium-class seats.

the airline will establish hubs in Delhi, Mumbai, and Bengaluru.



THE REVAMP

- The airline has procured around 25,000 seats for the revamp
- 40 of the 100 aircraft to be retrofitted going to be wide-body jets
- The fleet to be fitted with new seats by mid-2026
- To spend \$400 million refurbishing its Boeing 777 and 787 widebody jets, and A320neo planes too

However, he pointed out that bottlenecks like a lack of digital visa processing and airport connectivity continue. In terms of airfares, he said that average ticket prices have lagged behind the average rate of inflation.

AI Express to focus on costs, revamp this year

AS IT LOOKS to tap the growth opportunities and group synergies, Air India Express MD Aloke Singh on Wednesday said the airline will focus on the cost side and transformation plans in 2024-25.

Air India Express is in the process of merging AIX Connect."In 2024-25, a lot of synergies will be unlocked. There will be a laser focus on the cost side," Singh said.

The two airlines are part of the Tata Group, which is also in the process of merging Vistara with Air India. There will be cross feeds between Air India long haul flights and domestic short haul flights, he said and added that there is substantial growth coming in. With the network and the new fleet coming in, there will be a significant upside on the revenue and cost side, Singh said.

Speaking at the CAPA India Aviation Summit 2024 in the national capital, Singh also said that for the next five years, he does not see any issue of bilateral flying rights impacting its growth.

> lenders said in court papers. A representative for Byju's

amended from time to time.

to put more units in US bankruptcy

Byju's lenders seek

JANINE PHAKDEETHAM & STEVEN CHURCH June 5

A GROUP OF lenders asked a court to impose bankruptcy oversight on multiple units tied to the struggling edtech company Byju's, claiming millions of dollars are being "siphoned" out of the companies.

Creditors led by HPS Investment Partners filed involuntary Chapter 11 cases in Delaware against Neuron Fuel, Epic! Creations and Tangible Play on Wednesday. All three were once affili-

ated with Byju's Alpha, a unit of the once high-flying startup that was put into bankruptcy earlier this year after defaulting on \$1.2 billion of debt. The lenders accused firm's

eponymous founder Byju Raveendran of violating their debt contracts by refusing to give them financial details about the three units, which are known "alleged debtors" now that they face bankruptcy. The units should have their spending restricted immediately and eventually a trustee may need to be appointed to run them, the lenders said in court papers.

"So the petitioning creditors undertook their own investigation, and what they learned is frightening: the alleged debtors are in financial distress and money is being siphoned out of them," the

didn't immediately respond to a request for comment that

CENTURY TEXTILES AND INDUSTRIES LIMITED

Registered Office: Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel.: +91-22-24957000 • Fax: +91-22-24309491, +91-22-24361980

Website: www.centurytextind.com • ctil.investorrelations@adityabirla.com

CIN: L17120MH1897PLC000163

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of

Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,

2016 ('the IEPF Rules') notified by the Ministry of Corporate Affairs as

The IEPF Rules, amongst other, contain provisions of transfer of all the shares

in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders

for seven consecutive years or more to the Investor Education and Protection

The Company has sent individual communication to the concerned

Shareholders at their address registered with the Company, or the

Depositories informing them about their shares being liable to be transferred

to IEPF Suspense Account. These relate to dividend declared for the financial

year 2016-17 and which are liable to be transferred to the IEPF Suspense

Account during the financial year 2024-25. The list of Shareholders along

with the folio Number /DPID & Client ID to whom the intimation has been sent

is uploaded on the website of the Company at www.centurytextind.com

Shareholders can verify the details of un-encashed dividends and the shares

liable to be transferred by visiting the Company's website. In case no

communication is received from the Shareholders on or before 31" July

2024, the Company shall, in compliance with the said IEPF rules,

In order to enable the Company to credit the dividend amount directly into the

bank account, the Shareholders are requested to write/send an email to the

Company or Link Intime India Pvt Ltd., the Registrar and Transfer Agent

("RTA") at the address/email IDs mentioned below together with copy of a

cancelled cheque of the bank account into which the dividend should be

credited; Form ISR-1 and ISR-2 duly filled; self-attested copy of Pan Card and

request letter. In case the cancelled cheque does not bear the shareholder's

name, copy of the bank passbook statement duly self-attested should be

We take this opportunity to remind shareholders who have not registered

their email lds to do so at the earliest by registering the same at the below

Shareholders may note that even upon transfer of shares / Dividend to the

IEPF Suspense Account, they can claim the said shares along with dividend(s)

from IEPF, for which detailed procedure and requirements are available at

For further information / clarification on this matter, the concerned

shareholders may contact on the following addresses of the Company or its

Fund Suspense Account ('IEPF Suspense Account').

transfer the share(s) to the IEPF Suspense Account.

CASE KICKS OFF

- Creditors led by HPS Investment Partners filed petition in the US against Neuron Fuel, **Epic!** Creations and Tangible Play
- once affiliated with Bviu's Alpha ■ Byju's put into

All three units were

bankruptcy earlier this year after defaulting on \$1.2 billion of debt

was emailed after normal business hours in India.

Involuntary bankruptcy cases, which are brought by debt holders, require a company to either agree to put itself under court protection or fight creditors to have the petition thrown out. Firms including Redwood Capital Management, Veritas Capital and loan agent Glas Trust also signed onto the case, court papers show. The units were affiliates of Byju's Alpha until March 2023, when Glas Trust took control of the Alpha

unit, according to court papers - BLOOMBERG

IndiGo exploring for wide-body jets deliveries by 2027 INDIGO IS LOOKING at various



financing options for the widebody planes that are expected to join the airline's fleet in 2027. Speaking at a session at the CAPA India Aviation Summit 2024, IndiGo CEO Pieter Elbers

on Wednesday said having a strong balance sheet is an asset. In April, IndiGo announced placing a firm order for 30 A350-900 aircraft and also the option to buy 70 more such planes. "We keep all options open. We are already (looking) at various financing options," Elbers said with respect to wide-body aircraft.

Akasa Air expects financing options 737 MAX 10 plane



AKASA AIR EXPECTS deliveries of Boeing"s 737 MAX 10 planes by the summer of 2027 and also expects the aircraft to be certified by then, Akasa's CEO Vinay Dube told Reuters on Wednesday. Akasa Air, the newest

entrant to the Indian aviation industry, began flying internationally in March, with the Boeing orders boosting its global flight plans. The carrier had ordered 150 737 MAX narrow body planes in January, including the MAX 10 and MAX 8-200 versions. It had not specified how many of each type were ordered. — **REUTERS**

Merger with AI for growth, not for cutting costs, says Vistara



VISTARA IS NIMBLE enough to make course corrections, its CEO Vinod Kannan said on Wednesday. The full service carrier, which is in the process of getting merged with Air India, recently faced significant disruptions due to pilot woes and now, the operations are getting stabilised. The merger is expected to be completed by the end of this year, Kannan said, adding that the merger is for growth and not for cutting costs. According to him, India is a unique market and there is space for full service carriers in general. — PTI

BLUE STAR LIMITED

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020 Email: investorrelations@bluestarindia.com Website: www.bluestarindia.com

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (the "Rules"), the equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years or more are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund Authority ('IEPF'). However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has been sent to the concerned shareholders whose Equity Shares are liable to be transferred to IEPF under the Rules, for taking appropriate action(s)

Investor's Section. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unpaid/unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF.

Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred

Please note that the due date for claiming dividend for the Financial Year 2016-17 is September 16, 2024. All concerned shareholders are requested to make an application to the Company/ Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), M/s Link Intime India Private Limited, to claim the unclaimed dividend lying with the Company preferably by August 31, 2024.

shareholders by August 31, 2024 the Company shall with a view to comply with the Rules, transfer such unclaimed dividend and shares to the IEPF Authority without any further notice. Please note that no claim

The said Notice may be accessed on the Company's website at www.bluestarindia.com and may also be accessed on the Stock Exchanges website at https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/. For Blue Star Limited

financialexp.epapr.in

Place: Mumbai

BLUE STAR

Telephone No.: +91 22 6665 4000/ +91 22 6654 4000; Fax: +91 22 6665 4151

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 124 of the Companies Act, 2013 and the

The Company has uploaded full details of such shareholders including names, folio number or DP ID & Client ID and equity shares due for transfer to the Authority on its website www.bluestarindia.com under

Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to the IEPF.

to IEPF, may note that the Company would issue new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. After issue of new share certificate(s), the Company will inform the depository by way of corporate action to convert new share certificate(s) into demat form and transfer the shares in favour of IEPF authority. Upon such issue of new share certificate(s), the original share certificate(s) registered in the name of the shareholder(s) will stand automatically cancelled and will be deemed non-

In case the Company/Company's RTA does not receive any communication from the concerned

shall lie against the Company with respect of the unclaimed dividend and equity shares transferred to the In case of any queries in respect of the above matter, shareholders may contact the Registrar and Transfer Agent of the Company, M/s Link Intime India Private Limited, C101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West),

Tel: 022 - 2495 7000 E-mail ID: ctil.investorrelations@adityabirla.com E-mail ID: iepf.shares@linkintime.co.in

Century Textiles and Industries Limited

Dr. Annie Besant Road, Worli,

mentioned email IDs.

www.iepf.gov.in.

Century Bhavan,

Mumbai - 400030.

Place: Mumbai

Date: 04th June, 2024

C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel: +91-8108116767

Link Intime India Private Limited

For CENTURY TEXTILES AND INDUSTRIES LTD.

ATUL K. KEDIA

Sr. Vice President (Legal) & **Company Secretary**

Stop may start their end of sea-

VIVEAT SUSAN PINTO SALE Mumbai, June 5 **SEASON FASHION RETAILERS SUCH** as Myntra and Ajio are offering as much as 70-90% discount during their ongoing end of season sales as the pressure to clear inventory amid a discretionary slo-

■ Myntra and Ajio began wdown.The two retailers began their end-of-season sales their end-of-season sales around May 30-31, which around May 30-31, which will will conclude on June 9-10 conclude next week (June 9-10). While Myntra, part of the ■ Myntra is expecting **20 mn** Flipkart group, is expecting 20 potential visits, some million potential visits during

its End of Reason Sale (EORS)

and around 1.35 million new

customers during the sale

period, Ajio is promoting its Big

Bold Sale aggressively across

platforms including print, TV

are going head to head with

their flagship sale events, which

are being preponed for the sec-

ond year in a row by a month.

Amazon Fashion's Wardrobe

Refresh Sale is also currently

underway, and concludes on

June 5. Tata CLiQ's The Big CLiQ

products across fashion, beauty

and lifestyle from over 8,800

national, international and

brands. The Big Bold Sale also

features over 2-3 million prod-

ucts across segments such as

Trent, which runs Zara and

Westside stores, and Shopper's

Retail companies such as

fashion, beauty and lifestyle.

EORS features over 3 million

(D2C)

Sale wrapped up last week.

direct-to-consumer

Both retailers, say experts,

and digital.

promoting its Big Bold Sale across platforms like print, TV and digital

■ Ajio is aggressively

1.35 mn new customers

Fashion retailers offer

up to 90% discounts

■ Trent, which runs Zara & Westside stores, and Shopper's Stop may start sales towards June-end

June, which has been the industry trend, say experts. Shopper's Stop and Trent were not immediately available for comment. "A sale season may give a short-term boost to turnover,

son sales towards the end of

butthereisawiderslowdownin the market," says Harminder Sahni, founder and MD, Wazir Advisors. "The propensity to bargain hunt has grown as consumers look to rein in discretionary spends. And whoever starts the sale period first has an advantage in such a market," he says. He attributes this consumer

behaviour to financial uncertainty, and the need to save rather than spend money on items that are non-essential.

This point was also made by one of the country's top apparel companies, Aditya Birla Fashion and Retail (ABFRL), during its earnings call last week. The company said that market conditions remained largely unchanged in the January-March period from previous quarters with continued sluggishness in discretionary spending. Analysts indicate that a long election season and a strong heat wave contributed to weak sales dur-

ing the April-May period too. "Small towns remain more affected in terms of a discretionary slowdown. The apparel market at an overall level, however, has been challenged due to a consumption slowdown," Jagdish Bajaj, chief financial officer, ABFRL, said.

Ajio and Myntra seem to reading the signs too, saying that there will be new launches, exciting rewards and happy hours for those shopping on their platforms during the sale period. Both companies are using technological innovations to provide a neat and clean shopping experience, tutorials on the best looks of the season and how to achieve it, backed by influencervideos."Shopperswill be able to unlock unprecedented value across premium and international brands, giving a boost to fashion in India," said Sharon Pais, chief business officer, Myntra.

CIN: L28920MH1949PLC006870

NOTICE

For the equity shares held in demat form, the Company would inform respective depository of the shareholders by way of corporate action for transfer of such shares in favour of IEPF Authority.

Mumbai - 400 083, Tel.: 022 - 4918 6270, Fax: 022 - 4918 6060, E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in.

Date: June 6, 2024 Rajesh Parte Company Secretary & Compliance Officer नमुना क्र.आयएनसी-२६

राजानुद्व, गादावार, गादावार, जादावार, जादावार,

...चाचित्रज्ञज्ञां सर्वसामान्य जनतेस येथे सूचन देणात वेत जाहे ही, ३२ मे, २०४२ रोजी शांतेच्या विशेष सर्वसामाण्या स्मित सूच विशेष द्यावसामा कंपनीच नेतामीक कर्यावस्त सर्वसामी स्मामसूचा स्थापद्वेत स्थापता सर्वसामीक सर्वसामान्य कंपनीच मेथोरिंग्डम ऑह असोसिएसन बदलस्थाच्या निश्चितासात कंपनीदार केंद्र सासन यांच्याकढ़े कंपनी करवा देण उच्चा करूम १३ अंजर्गत अर्ज करणाये योहिको आहे.

नीती : ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

. Halasyam Krishnamurthy and Bhuvana Krishnamurthy, are Members of the National Parl Co-operative rituoning ving address at Raheja Estate adi Road, Borivali (E), Mumba and holding flat No. C-1409 building of the society alasyam Krishnamurthy diec 16.2023 without making

Mr. Halasyam Krishnamurthy died n 19.06.2023 without making nomination. The Society hereby invites claims and objections from the heir or heirs of heirs of

FIOG.

For & on behalf of National Park

View II Co. Op. Housing Society Ltd

जाहीर सूचना

बुरमाकरिता जाहीर सुचना श्रीमती फरिवा ओएस खेख या फर्टेट क्र. ९०.३. १वा मजला, मोहम्मर इसर कोकिल, मार्ग, न्ह्र मस्त्रिय च्या पुढं, निरामान्याडा, डॉग्गी, चिंचबरट, मुबं-१-४०००९, खेत्रमकः ३३.४४ चौ.मी., मीडीएस क्र. १५५५ क १५५६, मांडवी विभाग, बीएसमीड्रोग करनियांति असलेल्या जांग्चेणा मालक आहेत. सद मालमता श्रीमती बुद्धेंच्या अस्त्रमर आहात स्त्र मालमता गमा यांच्याकडून दिनांक १८.०४.२०२४ रोज स्तांतर करण्यात आली आहे. ठेकाणः मुंबई देनांकः ६ जून, २०२४ सही/

०२४ सही/-श्रीमती फरिया ओएस शेख

्रांच संबंधितास या जाहीर सुबने द्वारे अरे कळिषियास यो जाहीर सुबने द्वारे अरे कळिषियास यो की, श्री, जणपत दाहू शंडारी व श्रीमती, शांती गणपत शंडारी यांचे मालकोची प्लॉन ने ज, श्रीम 990, श्री ची, हिस्टीगण्य मीजे मनोदी, ता. को चार्य सार्वाधनास या जाहार सुखन हार अस्य काळवेल्याया ते की औ, आ जापना तह भंडारी व क्रिकेट की औ, की आपना तह भंडारी व क्रिकेट की और की और कि प्रति के स्थान के

BUBLICALOSTICE

By this Notice, public in general is informed Patt II. By the Notice, public in general is informed Patt II. By the Notice in the Patt II. By the Notice III. By the Notice

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

PUBLIO NOTICE:

NOTICE is hereby given that certificate(s) Nos 25841656, 1000 Shares bearing Distinctive Nos 25841656, 1000 Shares bearing Distinctive Nos 2584946691 - 23949675690 under folio No. JSW0720928. Standing in the name(s) of Meeta Bijn Fadarda Johnt with Bijnin Kantilal Fadadia in the Books of JSW Steel Limited has been lost or misplaced/ destroyed and the advertiser has applied to the Company for issue displicates Share certificate(s) in lieu thereof. Any Persons who has any claims on the said shares should lodge such claims the Company's Registras and if martie to Company's Registras and if Tarnsfer Agents Viz Klin Technologies Limited. Agents Viz Klin Technologies Limited. Pleasing Within 15 days from this date of this Notice Talling which the Company will proceed to issue Duplicate Share Certificates in respect of the said Shares.

Name(s) of Shareholder(s)

Name(s) of Shareholder(s) Meeta Bipin Fafadia Bipin Kantilal Fafadia

Name of the Shareholder/s | Folio No. | Certificate No. | Distinctive Number/s

पारिजात को-ऑप . क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई

जाहीर लिलाव नोटीस

जाहीर लिलाव विक्री सुचना जाहीर लिलावाने विक्रीसाठी निवीदा मागव

जाहीर सिलावाने विक्रीवादी निवीदा मामजागी युवान
सर्व साधारण आप जनतेस आणि विधेषका कर्जवार आणि जामिनवारांना यादो युवना वेण्यान केते की,
में . बतुली अधिकारी, महाराष्ट्र साकतारी संच्या अधिनियम (१६० वे काला १५६ व नियम १९६१ वे नियम १९०
अन्यदे अधिकार पार यांच्या द्वारों पारिजात को - ओष. केडिट मोमायटी हि॰, नवी मुंबई
मानिविद्यान सामाय क्रवकाक्षितर सककाक्षेत्र सककाक्षेत्र स्वकाक्षेत्र मामजागी है। महानिविद्यान १९६० वे काला
१९६ अन्यदे प्राप्त झालेल्या वमुली दावल्यावर मा . वमुली अधिकारी यांनी कला १५६ अन्यदे प्राप्त झालेल्या
अधिकाराच्ये तरीच नियम १९६१ वे नियम १९७० अन्यदे केलेल्या कारावांदुसार वालीला जग्म / स्वाया मामला
प्रकारीन क्रिकेकियां माहेल्य वे नियम १९६० वे काला स्वायांदुसार यालीला जग्म / स्वाया मालना
प्रकारीन क्रिकेकियां माहेल्य वे नियम १९४० वे नियम माहेल्य केलेला अहाती या स्वाया माहेला या स्वाया माहेला स्वाया । स्वाया माहेला स्वया माहेला स्वाया माहेला स्वया माहेला स्वाया माहेला स्वया स्वया स्वया माहेला स्वया माहेला स्वया माहेला स्वया स्वया स्वया माहेला स्वया स्वया स्वया माहेला स्वया माहेला स्वया स्वया

येईल . हीच सूचना सदर कर्जाकरिता कर्जदार व जामिनदार यांच्या साठी सुध्दा आहे .

अ.	कर्जदाराचे नाव	मालमत्तेचा तपशील	अनामत	वाजवी किंमत		
क्र.			रक्कम	(Upset Price)		
8		निवासी :	40,000/-	₹७,८४,000/-		
		पलॅट नं . १०३, पहिला मजला ,	रोख किंवा			
	रा . रूम नं .३/३०७/३८३८	ऑर्चिड ३१ को - ऑप-हीसींग	पे ऑर्डर/			
		सोसायटी लि, प्लॉट नं.३१,	डी डी .			
	नगर, विक्रोळी,	सेक्टर-२०, उलवे, ता पनवेल ,				
	मुंबई . ४०० ०८३	जि . रायगड . ४१० २०६				
	वसुली दाखला :	एरिया ४७३.६४ चौ.फुट				
	७९३५/२०२२	5/41 -0/-/- 41-go				
	दि .२३/१२/२०२२					
लिल	बिब्बासाची तारीख %= 07 /0% /202× वेळ %= सकाली १९ ३०					



सिलावाची तार्षिय = 0c /0o/20२४
सिलावाची दिव्यक्त = 10c /0o/20२४
सिलावाची दिव्यक्त = 10c /0o/20२४
सिलावाची दिव्यक्त (प.), नवी पुर्वर ४०० ७०६ भोन नं. २०२२४४७९२०
दिनांक इ.०५, /0o/20२४
दिनांक इ.०५, /0o/20२४
दिकांक इ.०५, विकांक इ.०५, हिकांक इ.०५, हिकांक

HĨKĄĻ

हा स्वापनर । रापानि ड कृत कार्यालयः ७१७/७१८, अवा मजला, मेकर चेंबर ५, मरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ कॉपोरेट ओळख कः एल्ट४२००एमएव११८८रीरीटीति०४८०२८, दूर.कः : +९१-२२-६२७७०४७७ ई-मेल: secretarial@hikal.com, वेबसाइंटः www.hikal.com गुंतवपुकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये कंपनीच्या

हकिटी सममानांचे अनिवार्य इस्तांतरणाची सूचना गुंतवणूकदारांना नोटीसद्वारे सुचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') ज्या करना १२४ आणि अन्य लागू असलेल्या तत्तुर्तीच्या एकतित वाचनासह गृतवणूकदार शिक्षण आणि सर्तावारी शिक्षण आणि प्रताचारी शिक्षण आणि प्रताचारी नियम २०१६ (''नियम''), ज्यात वेळोबेळी करण्यात आलेल्या दुरुर्तीसह, तसेच या कायदात अन्य विषयांसह ज्या सम्मागधारकांने सात किंवा अधिकच्या सतत्त्व्या वर्षासाणी लाभाशसाली दावा केलेला नाही, असे सर्व सम्माग केंद्र सरकार्त स्थापन केलेला गुति असे सर्व सम्माग केंद्र सरकार्त स्थापन केलेला गुति स्थापन केलेला गुति उत्तर्वार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरीत करण्याची तरतृद समाविष्ठ आहे. तत्त्वसा वर्षील उठेखित निवारण्या निवारण स्थापन अलेला वाही तत्त्वसा वर्षील उठेखित निवारण्या निवारण स्थापन स्थापन केल्या नाही तत्त्वसा वर्षील उठेखित निवारण्या निवारण स्थापन स्था

कार्यावादी दावा केलेला नाही, असे सर्व सममाग केंद्र सरकारने स्थापन कलल्या गुंतवण्वदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरीत करण्याची तरतृद समाविष्ठ आहे.
तत्तुसार वरील उद्वेखित नियमानुसार ज्या गुंतवण्वदारांचे सममाग आयईपीएफकडे हस्तांतरणाल पात्र आहेत, अशा संबंधित सममागाशकोना कंपनीने दिनांक ०५ जून २०१४ तेजी त्याच्या उरलब्ध उसेलल्या नवीनतम पत्यावाद वेशिक उर्पेशण पाठविल्ली आहेत. अशा मागधारकांचे संपूर्ण तपशील आणि शेअसे जे आयईपीएफकडे हस्तांतरित करण्या आहेत, त्यांच्या फोलिओ क्रमांक/डीमेंट खात्याच्या तपशीलांसह कंपनीच्या www.hikalc.com या वेबसाईट्यर उशलब्ध आहेत. संबंधित मागधारकांन वितंती करण्यात येते की, त्यांच्या प्राथिलाओं करणानाती कंपनीच्या त्यांच्या त्यांच्या करणानाची त्यांचा वार्याच्या त्यांच्या समागाण्यात राशीलांची पडतालाओं कपण्यानाती कंपनीच्या तेवारहृत्य संदर्ध प्रयाव. तसेच संबंधित समभागायात्र को कपण्याताची कंपनीच्या तस्याद्वा संदर्ध प्रयाव. तसेच संबंधित समभागायात्र तसेचित मागधारकांच हर्षाचीति करण्यात येते की, कंपनी किंवा कंपनीचे रिजटूरा आणि हस्तांतरण प्रतिनिधी यांना १५ सर्वेच्य, २०१४ पर्वत संवंधित सममायात्र कंपनीच्या साचारकांच हर्षाचीति केल्या वंधित समभागायावात (समभागा) ज्यावरील लामांश (लामांश) ग्राया न इतालारित केलल वाईल आणि अशा प्रवोध समभागात्र कोच्या तहीतित केल्या इकिटी समभागायावात (समभागा) अथावरील लामांश (लामांश) ग्राया न केलेला राहील, तो संबंधित मागधारकांच कोणातीही पुर्वेच्यूचा न देता आयईपीएफकडे हस्तांतित केलल वाईल आणि अशा प्रवाध निहित प्रक्रियेच पालन केल्यानंतर आयईपीएफकडे हस्तांतित केलले समभाग, आधा समभाग आयावात्व समभाग प्राणणात्र उपायात्र संविष्ठ समभाग आयावात्व स्थान कालतात. उरसामाग मीतिक स्वरूपत असत्यात कंपनी नतीन समभाग प्राणणात्र अरसतील त ते मिळविष्णाताठी, नियमांतर्यात वितित प्रक्रियेच पालन केल्यानंतर आयईपीएफडापिकलाच्या संव्यात संविष्ठ समभागा अयाव्यात संविष्ठ समभागा प्राणणात्र आयावीच समभागा आयाव्यात संविष्ठ समभागा प्राणणात्र अरसतील, त कंपनी संविष्ठ वार्यात्र संविष्ठ समभागा स्वर्यात्य संविष्ठ सममागा प्राणणात्र आयाव्यात संविष्ठ समभागा स्वर्यात्व संविष्ठ सममागा संविष्ठ सममागा स्वर्यात्व संविष्ठ सममागा स्वर्यात्व संविष्ठ प्राण्यात्र संविष्ठ समभागा स्वर्यात्व संविष्ठ सममागा स्वर्यात्व संविष्ठ प्राण्य

दिनांक:६जून, २०२४

सहा/ राजशेखर रेड्डी कंपनी सचिव आणि नोडल अधिकारी

by the					
	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No.	Distinctive Number/s	Total Number
No.					of Shares &
					Face Value
1.	Minaxi Pankaj Pankaj Gordhandas	M001331	2859 891	103784641 - 103784890 51515546 - 51515795	500 Equity Shares in 2/- Paid Up
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.					

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसा

ते करणाया नामू केली आमन्यारे, सार पुराना कर्तवार आणि सर्वमामाना करतेया देण्याना मित्रपूर्विचे देशेरद (स्मारोसीस्ट) हरता, २००२ च्या वदना १३ में उपकास (१) सहस्राधिक स्वाध्यन्त्रे आर्थाति विश्वीत्र सारानांत्रेण तथा आसी, मृत्र त्यारोखी प्रतिता आहे. स्वाध्यान्य करीतां वेशे स्वाध्य करणावा केली, स्वाध्य कम्मामानांत्रीत कर्मणात्री क्या व्यातीत्त्र स्वाध्यान्य करीतां वेशे स्वाध्यानां अस्त्रपाति कर्मानां स्वाधीत्र तथा असा क्रामान्य करीतां क्या स्वाधीतः आते की, क्रमायांच्या करमा १३ से उपकास (२) च्या तरहार्युमुसार प्रतिभूत माराना

	कर्जखातेक्र.	कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	मागणी सूचना दिनांक/ मागणी सूचनेनुसार रक्कम	ताबा दिनांक (रचनात्मक/वास्तविक)
	HHFBDLHOU21000012520 & HHFBDLIPL21000012526	अक्षय शरद सोनावणे, तेजश्री गणेश दळवी	१३.०३.२०२४, १३.०३.२०२४ रोजी इ.२५,५८,३१२/-	०३.०६.२०२४ (सांकेतिक)
प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्रमांक ४०६, चौथा मजला, विंग- ए, श्रीजी ह				ए, श्रीजी हाईट्स म्हणून

21000014067	ाशवाजा माताराम नाइक, ललिता शिवाजी नाईक	र ३.०३.२०२४, १३.०३.२०२४ तथा इ.१३,७१,१९७/-	(सांकेति
		बेअरिंग क्रमांक बी-४०१, चौथ्या मजल्या	
चौरस फूट म्हण	ने ६६.९१ चौरस मीटर (बिल्ट अप	क्षेत्र) मोजमाप क्षेत्र, साक्षी अपार्टमेंट म्हणू	न ज्ञात इमार

- २२, १५ जारुर नाजर (१७९८ जन क्षत्र) माजमार क्षत्र, साक्षा अपाटमट म्हणून ज्ञात ॉट क्रमांक २७० वर उभा आहे, सेक्टर १९, गाव - कोपरखैरणे, नवी मुंबई, जि. ठ प्रसष्ट्राच्या क्षेत्रात येथील सर्व भाग व खंड.

सही/- प्राधिकृत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता



FISCHER MEDICAL VENTURES LIMITED

cin: L86900MH1993PLC288371

Registered Office: 104, first floor, Raghuleela Megha Mali (Behind Poisar Depot) Kandivali West Mumbai, Maharasitra: 400 DE;

Corporate Office: Level 5, Pessigle Paldalum Bayan, No. 129-140 Greams Road, Chennal, Tam Nadu, 600006, Tel: 044 - 46549399 / 9808066548; E-mali: cs@lischermv.com / https://doi.org/10.1009/10.

ISCRETCHEMICLOGYMALCOM) / WESSIE: WWW.ISCRETCHEMIC.II ICE PURSUANT TO SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013 AND COMPANIES (MANAGEMENT AND ADMINISTRATION) RULES, 2014 Dispatch of Notice of Postal Ballot

Members are hereby informed that the Company on 51st I Ballot

Members are hereby informed that the Company on 51st June 2024, has sent Notice to the
members pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act), in relation to the
resolutions as contained in the Notice dated 30th May 2024, in electronic mode to the
members, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s).
The Company has offered e-Voling facility for voling in accordance with the Companies
(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing
Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged
National Securities Depository Limited (NSDL) for this purpose.
MR. Sushmitha and Associates, Presciting Company Secretary, Chennal has been appointed
as Scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in a fair and transparent manner.

Decembers are informed that:

Notice has been sent to the members whose names appear in the Register of Mr. //Record of Depositories as on 31st May, 2024 and voting rights of the member reckned as on that day.

The Company has completed despatch of the Notice of Postal Ballot on Wedness May 2024 through E-mail only, considering the circulars of Ministry of Corporate (MCA).

(micA);

(c) members who have not received Postal Ballot may download it from the website of the Company at www.fischerchemic.in or www.vouling.nsdl.com

(d) the volting period commences at 9.00 a.m. on 6th June, 2024 and ends at 5.00 p.m. or

6th Juny, 2024;

(a) Mambhers are reconstituted.

(b) the voting period commenters at 9.00 a.m. or lot route, zuze- and entits at 9.00 p.m. or Sth.July, 2024;

(e) Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the remote e-Voting process not later than 5.00 p.m. (IST) on or before 5th July, 2024 and voting by electronic means shall not be allowed beyond the said date.

(f) The results of the Postal Ballot will be declared on or before 6th July, 2024 at the Registered Office/ Corporate office of the Company, Any grievance in respect of facility for voting by electronic means may be addressed to the Chairman and Managing Director of the Company at Level 5, Prestige Palladium Bayan, No. 129-140 Greams Road, Chennai, Tamil Nadu, 600006. E-mail: cs@fischermx.com / fischerchemicttl@gmail.com or NP Pallavi Mhatre, Manager, NSDL at e-mail ID: evoting@msdl.co.in or on Tel. 022-24994545.

रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

camvolgedon

If no claims/objections are received within
the period prescribed above, the Landforr
shall be at the liberty to deal including
disposing off (seiling to third party for
seave and license, with the property of the
under the laws of faint in case of any are
under the laws of faint in case of any are
objections kindly contact the Landford within
the prescribed 15 and in case of any are
Date: 06/06/2024

For any habating

For and behalf of Mr. Deepak Shah rd of Poddar Chawl Malad (E), Mumbai

PUBLIC NOTICE

जाहीर सचना

वाहिए सूचना
वेये सुचन रेचन वेर आई भी, माझे अवालि
श्रीमती बंदन अनुल मगरे या प्लंट क्र.५०४,
क्षेत्रफळ सुमारे ५५० ची.कु. कार्मेट, ५०४ वाजता,
वी विंग, प्राणी को-ऑपरेटिक होसिंग सोसायटी
लि, प्राणी नहीं, जार्मेचर जार्मेस के होसिंग सोसायटी
लि, प्राणी नहीं, जार्मेचर जार्मेस के हासिंग सोसायटी
लि, प्राणी नहीं, जार्मेचर के हासिंग,
परळ, मुंबई-४०००१२, सी.एस. क्र.२५, दादर
नायमाव विधाम, नोट्मी जिल्हा व उप-जिल्हा
मुंबई कार य मुंबई उपनार यांच्या
असदिव्या आपेचे (अपुढे सदर पर्षट मणून संदर्भ)
मारक आहेते, श्रीणी दत्ताचेत्रजीकी चारप्य आणि
ओम शांती हीसिंग यांच्याच्वर १२०.८०२००१
तोचीचे बाळु कृष्णाची सगरे यांच्या नावे दिलांचे
तावापा असे दोत्ती दत्ताचेत्र जीवीचे वारप्य आणि
आणा आता हरावें। यांच्याच्वर संदर्भ

गाही.

प्रत कोणा व्यक्तीस श्रीमती चंदना असुल मर्गमे
गंदाच्या व्यक्तिसिक सदर पर्सट किंवा मागावाबत
र्यवा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांच
र्यावा वांग्य दस्तावेडी पुराव्यांसह रोखी स्वकरात
रदर सूचना प्रकाशन तारखेशासून ७ दिख्यांच
रदर सूचना प्रकाशन तारखेशासून ७ दिख्यांच
रदर सूचना प्रकाशन तारखेशासून ७ दिख्यांच
रदर सूचना प्रकाशन तारखेशासून
रदर सूचना प्रकाशन । स्वावी । अन्यव
अभ्या व्यक्तींचे द्वावा त्यांगा किंवा स्थागि
अस्म
प्रशिलांचर बंधनकारक असणार नाहीत.

असोशिएट डी ज्यरि मालक ॲड. मुक्ता सोहोनी, वंदना अतुल मगरे यांचे वकील उच्च

देनांक: ०६.०६.२०२४

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

MRS. MIRA KIRIT SHAH was the original member of Shree Vasant Vaikunth CHSL, M. G. Cross Road No. 4, Behind Patel Nagar, Kandivali (West), Mumbai 4000 67, and was the owner of the Flat No. 702, 7th Floor. MRS. MIRA KIRIT SHAH (Owner of 100% undivided share) died on 10.03. 2024 at Mumbai. Vide Registered Release deed dated 31* May, 2024, the other legal heirs have released all their undivided right in respect of said Flat in favour of MR. KIRIT POPATLAL SHAH and he became sole owner of the said Flat. Now he has applied for transfer. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said flat and/or in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said flat and and society shall accordingly proceed to complete the process of transfer. to complete the process of transfer.

Place: Mumbai Date: 4th June, 2024

Mrs. Sneha S. Desai (Advocate) Shop No.4, Victoria C.H.S.L., Ext. Mathuradas Road, Kandivli (W), Mumbai- 400067. Email:snehansudesai18@gmail.com Mob: 9022161620

Mu ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (पूर्वीची ओळख धनवर्षा फ़िन्हेस्ट लिमिटेड)

्ष्याचा आळख घनवया फ़िन्स्हरः श्लाम८ड) सीआयएन : L24231MH1994PLC334457 जय : ३ रा मजला, ए विंग, डी जे हाऊस, जुना नागरदास मार्ग, अं ळ : <u>www.trucapfinance.com</u> दूष्ट्यनी क्रमांक : ०२

ा फायनान्स लिमिटेड (पूर्वीची ओळख धनवर्षा फ़िन्देस्ट लिमिटेड) यांच्या गुरुवार, दि. २७ २०२४ रोजी विडेडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त वृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातू-ऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सुचना

- पण्यात वहंत. इत्याद केंद्रास्त्र कालावधीता सोमबार, दि. २४ जूर, २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजा (पात्रीव प्राप्त करणाव बेहंत आणि ही प्रतिका पुष्पात, दि. २६ जूर, २०२४ रोजी संघणकाळी ००.०० वाजा ((जुला) मुद्दाल केंद्रा नात्रात दूराई —वित्तव प्राप्त मार्टिकाल्य कालाव्यास्त्र दूराई —वित्तव प्रतास (आणि बंधीत प्राप्ती नाह केंद्रीली तार्थिक आणि बेळ उद्यूप मेणनात सामाव्यान पुरस्य ई—वादत पद्धा
- वाही. है-सादात पृश्चिम इंतिमा इटामान्देश्वील समामदांना उत्तावश्य करना देणात चेचा आहे. वे समामद इंतिमाला उत्तरिक्त अध्यक्ति आणि नार्गी इंतिम्बल्या एवं द्वार ई-मादाला एवंदिन महत्त्वाचा इस ब्राव्यक्ति वाही और स्वाप्तात है इंतिम्बल्या हरवान ई-सहत्व प्रदानी महत्त्वाचा स्वाप्त स्वाप्तात अपना आणि आणि प्रताद देशियला पृश्चित इंतिम्बल्या हुंगा इन्द्रात प्रदानी महत्त्वाचा स्वाप्तात्म का स्वाप्तात्म अध्यक्त स्वाप्तात्म प्रवाद प्रताद प्रदानी महत्त्वाचा स्वाप्तात्म आणि अध्यक्ति आणि आणि प्राची प्रवाद इतिम्बल्या हुंगा इन्त्रात प्रताद प्रदानी महत्त्वाचा स्वाप्तात्म का स्वाप्ता हुंगा इन्त्रात स्वाप्ता स्वाप्ता हुंगा इन्त्रात स्वाप्ता स्वापता स्वापत

०४ जून, २०२४ मुंबई

BLUE STAR ब्ल्यू स्टार लिमिटेड

सीआयएन: L28920MH1949PLC006870 नॉदणीकृत कार्यालयः कस्तुरी बिल्डिस्स, मोहन टी अडवाणी चौक, जमशेदजी टाटा रोड, मुंबई-400 020 ईमेल: <u>investorrelations@bluestarindia.com</u>; वेबसाइट: <u>www.bluestarindia.com</u> दुरध्यनी क्रमांक: +91 22 6665 4000/ +91 22 6664 4000; फॅक्स: +91 22 6665 4151

सूचना

कपनीच्या इविवटी शेअर्सचे गुतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे हस्तांतरणाची सूचना

सरक्षण निधी प्राधिकरणांकडे हरतांतरणांची सूचना
कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ आणि गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणां (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण
आणि परतावा) नियम, २०१६, चुवारित ('नियम'), च्या तरपुर्दीनुसार सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे इक्टियौ कार्य रच्यात्वा येत आहे की, कंपनीच इक्टियौ कार्य रचना वेत कंपनीचे गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणांवा ('आवर्धनीएफ') हस्तांतरित करणे आवश्यक आहे. तोका दावा केवा नाही, ते कंपनीचे गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणांवा ('आवर्धनीएफ') हस्तांतरित करणे आवश्यक आहे. तोका वार्याविकरणांवा विशेष आहेर हस्तांतरित करणे आवश्यक आहे. तोका विका वार्यावे अविका विका वार्यावे अविका विका वार्यावे अविका केवा विका वार्यावे अविका केवा वार्यावे स्विका वार्यावे किया वार्यावे अविका विका वार्यावे आविका केवा वार्यावे अविका केवा वार्यावे अविका विका वार्यावे आविका वार्यावे करण्यात्वा केवा कार्यावे अविका विका वार्यावे आविका वार्यावे करणांव करणांव स्वाचिकरणांव करणांव मान्यावे करणांव किया वार्यावे अविका विका वार्यावे आविका वार्यावे अविका विका वार्यावे आविका वार्यावे अविका वार्यावे वार्यावे आविका वार्यावे अविका विका वार्यावे अविका वार्यावे आविका वार्यावे अविका वार्यावे आविका वार्यावे विका विका वार्यावे अविका वार्यावे आविका वार्यावे वार्यावे वार्यावे आविका वार्यावे अविका वार्यावे अविका वार्यावे व

यईत. हीमंद्र प्राष्ट्रपान प्रशासकार के त्यावादिता, असे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरीत करण्याकरिता कांपीर कुलीत्या मागिन कंपनी संबंधीत डीपॉजीटरीम कळळेत. आर्थिक वर्ष २०१६ – १७ साठी लाभांशाचा दावा करण्याची देय तारीख १६ सप्टेंबर, २०२४ आहे याची कृपया नोंद्र घ्या. कंपनीकडे दावा ने केलेच्या लाभांशाचा दावा करण्याची कंपनी कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंटकडे शक्यते ३१ ऑगस्ट, २०२४ प्रती कंपल्यामाठी सर्वे संबंधीत शेअरपारकांग विनेती करण्यात तेत आहे. संबंधीत शेअरपारकांककृत ३१ ऑगस्ट, २०२४ प्रती कंपल्यासाठी सर्वे संबंधीत शेअरपारकांग विनेती करण्यात तेत आहे. संबंधीत शेअरपारकांककृत ३१ ऑगस्ट, २०२४ प्रती कंपनी कंपनीचे आर्थीएमा कोणात्री प्रश्नवहार प्राप्त झाला नाही तर कंपनी नियमाच्या अनुपालनाच्या दृष्टीकोनातृत, असा दावाविरहीत लाभांश आणि शेअर्स पुढील कोणत्यादी सूचनेविना आयईपीएफ प्राधिकरणाकटे हस्तांतरीत दावाविरहीत लाभांश आणि शेअर्स पुढील कोणत्यादी सूचनेविना आयईपीएफ प्राधिकरणाकटे हस्तांतरीत दावाविरहीत लाभांश आणि शेअर्स प्राप्त कंपनीच्या विरुद्ध कोणताही दावा राहणार नाही.

संबंधामध्ये कंपनीच्या विरुद्ध कोणताही दावा राहणार नाही. वरील बाबीसंदर्भात काही शंका असत्यास, भागधारक कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट, मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायवेहें लिमिटेड, सी१०१, २४७ पार्क, (ज बी एस गार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३ यांच्याशी संपर्क साधू शकतात. , दूरव्यनी: ०२२ – ४९१८ ६२७०, फॅक्स : ०२२ – ४९१८ ६०६०, ई-मैत: mt.helpdesk@linkintime.co.in ही. सुचना कंपनीय्या संकेतस्थळ www.bluestaindia.com थेण याद्य शकता आणि तसेच चटौक एक्सबेंजेसच्या संकेतस्थळ https://www.bseindia.com/ आणि https://www.nseindia.com/

दिनांक: ६ जून, २०२४ ठिकाण: मुंबई

हस्ता/-**राजेश पार्टे** कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी